

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान  
भिवंडी-निजामपूर शहराच्या हरित क्षेत्र विकास  
प्रकल्पास प्रशासकीय मान्यता सुधारीत  
करण्याबाबत (सन २०१६-१७)

महाराष्ट्र शासन  
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक :- अमृत-२०१८/प्र.क्र.५०१/नवि-३३

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- ११ नोव्हेंबर, २०१९

वाचा:-

१. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक :- अमृत-२०१६/प्र.क्र.१८७/नवि-३३,  
दिनांक १२ जून, २०१७.
२. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे पत्र क्रमांक :- भिनिशमनपा/उद्यान/८४६/२०१९,  
दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१९.

प्रस्तावना :-

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या भिवंडी-निजामपूर शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पास संदर्भाधीन शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकल्पाच्या उपांगांच्या किंमतीत झालेल्या बदलाच्या अनुषंगाने भिवंडी-निजामपूर शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता सुधारीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून मंजूर केलेल्या राज्य वार्षिक कृति आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या भिवंडी-निजामपूर शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पास दिनांक १२ जून, २०१७ च्या शासन निर्णयान्वये दिलेली प्रशासकीय मान्यता संदर्भाधीन शासन निर्णयातील अतर अटी व तरतूदीच्या अधीन राहून खालील परिच्छेद क्र.२ मधील विवरणपत्रात नमूद केल्यानुसार सुधारीत करण्यात येत आहे.

०२. भिवंडी-निजामपूर शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पातील उपांगे व त्यांचे किंमतीचे विवरण पुढीलप्रमाणे आहे:-

Sr. No.	Description	As per Revised Estimate		
A	LANDSCAPE WORKS	QTY	UNIT	AMOUNT
a	Plantation works (Above 2m ht)			
1	Palm varieties	574	No	746200
2	Forest trees	682	No	443300
b	Other Work			
1	Garden soil	641	Cum.	538389
2	Farm Yard Manure	272	Cum.	225245
3	Filling Soil (Labour)	915	Cum.	32047
4	Mixing Soil & Manure (Labour)	915	Cum	43950
5	Lawn	1345	Sqm	1131035
6	Shrubbery	133	Sqm	86448
	Total			

B	CIVIL WORKS			
1	Toilet Block		No	810928
	<b>Total</b>			<b>4057544</b>
	<b>Say Rs.</b>			<b>0.40 Cr.</b>

०३. भिवंडी-निजामपूर शहराच्या हरित क्षेत्र विकास योजनेचा केंद्र शासनाकडून मंजूर राज्य वार्षिक कृति आराखडयानुसार सुधारीत वित्तीय आकृतिबंध पुढीलप्रमाणे आहे. (किंमत रु.कोटी)

अ. क्र.	महानगर पालिकाचे नाव	योजनेची मंजूर किंमत (डीपीआर नुसार)	केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या ५०%)	राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या २५%)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग (प्रकल्प किंमतीच्या २५%)
१	२	३	४	५	६
१	भिवंडी-निजामपूर महानगरपालिका	०.४०	०.२०	०.१०	०.१०

०४. सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने उर्वरीत बाबी तसेच अटी व शर्ती शासन निर्णय समक्रमांकीत दिनांक १२ जून, २०१७ च्या परिच्छेद ४.१ ते ४.१८ प्रमाणे कायम राहतील. तसेच, या प्रकल्पाच्या अनुषंगाने मंजूर किंमत रु. ०.४० कोटी पेक्षा जास्त लागणारा खर्च भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेमार्फत करण्यात यावा.

०५. सदर प्रकल्पाचे काम दिनांक ३० नोव्हेंबर, २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात यावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९१११११५५१५४०७२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पां.जो.जाधव)  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
२. मा. राज्यमंत्री नगर विकास विभाग यांचे खाजगी सचिव
३. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय सहायक
४. अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांचे स्वीय सहायक
५. प्रधान सचिव, नगर विकास विभाग (२) यांचे स्वीय सहायक
६. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
७. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई.
८. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, मुंबई.
९. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, बेलापूर, नवी-मुंबई.
१०. आयुक्त, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर.
११. जिल्हाधिकारी, ठाणे.
१२. जिल्हा प्रशासन अधिकारी, ठाणे.
१३. निवडनस्ती, नवि-३३.